

श्रीरत्न स्पृष्टि

संपादक - डॉ. संजय पवार

सातारा (महाराष्ट्र)

Postal Reg. No. SATARA/050/2012-201

वर्ष ५ वे

अंक : ७ वा

दिनांक: १५/०५/२०१५

मे २०१५

किंमत ५ रु.

पाने ४

पान नं. १

'ऑलर्जी व दमा'

'ऑलर्जी' या शब्दाचीच अनेक लोकांना ऑलर्जी असते. कारण 'ऑलर्जी' आहे म्हंटल की बच्याच्या पेशेण्टला असे वाटते की, आपला आजार डॉक्टरांना कळाला नाही किंवा आपल्या आजारासाठी डॉक्टरांच्याकडे औषध नाही. सर्दी

ऑनोळखी पदार्थ आ पल्या शिर रात खाण्यातून, श्वासावाटे किंवा इंजेक्शनद्वारा गेला तर त्या पदार्थाला ओळखण्याचे काम शरीरातील पांढऱ्या पेशी (मास्ट सेल) करत असतात. हा पदार्थ ऑळखीचा वाटला नाही किंवा

हिस्टामाईन. हिस्टामाईन मुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. त्या भागातील तापमान वाढते व त्या भागावर सूज येते ज्या भागातून ऑन्टीजनचा शिरकाव झाला आहे. तेथी रिअँक्शन घडते. उदा. नाक, कातडी, अन्नलिका इ. परंतु ऑन्टीजन शरिरात रक्तावाटे इतर ठिकाणी गेल्यानंतर ही रिअँक्शन शरिरात कोठे ही होऊ शकते. ऑलर्जीचा त्रास वयाच्या कोणत्याही वर्षी होऊ शकतो. आपल्या शरिरातील इम्युन सिस्टमध्ये कधीही बिघाड होऊ शकतो. सध्या काही शास्त्रज्ञांच्या मते हि रिअँक्शन जिन (Gene) मधील बदलामुळे होते व त्यासाठी काही जेनेटिकल इम्युनोथेरेपी करणे गरजेचे आहे.

ऑलर्जीमुळे दमा, सर्दी, कातडीचे आजार व पचन संस्थेचे आजार होऊ शकतात. औषधाच्या ऑलर्जीमुळे सुद्धा वरील आजार घडत असतात. यामध्ये औषध हे ऑलर्जन म्हणून काम करते. ऑलर्जी पेशेण्टच्या शरिरात शोधण्यासाठी काही चाचण्या केल्या जातात. त्यात कातडीवर ऑलर्जीची टेस्ट केली जाते.

कातडीवरील ऑलर्जी टेस्ट :-

पे शंट ला कोणत्या प्रकारच्या घटकाची ऑलर्जी आहे हे पाहण्यासाठी ही एकमेव व अचूक तपासणी आहे या द्वारे आपण निदान निश्चित करू शकतो. पेशेण्टने



कोणते पदार्थ टाळणे आवश्यक आहे हे सांगू शकतो तसेच जर लसीकरण करावयाचे असेल तर कोणत्या पदार्थाचे करायचे याचे आकलन या तपासणीद्वारे होते.

ऑन्टीबॉडी जन आणि ऑन्टीबॉडी रिअँक्शन झाल्यानंतर मास्ट सेल फूटन त्यातून अनेक रसायने बाहेर पडतात. उदा.

ऑलर्जीची टेस्ट तीन प्रकारे केली जाते कातडीमध्ये (Intradermal) कातडीखाली (Subcutaneous) व कातडीवर खरवडून (Scratch test) यातील कातडीमध्यील म्हणजे इन्ट्राडर्मल टेस्ट जास्त प्रचलित आहे. ही टेस्ट करताना टेस्ट करणाऱ्याचा अनुभव, ऑलर्जनचे प्रमाण व शुद्धता तसेच इंजेक्शन तयार केलेला दिवस इ. गोष्टी खूप महत्वाच्या असतात. बन्याच वे ला इंजेक्शनच्या कंपनीप्रमाणे ऑलर्जी टेस्टमध्ये फरक दिसुन येतो. ऑलर्जनस २°C ते ८°C तापमानातच ठेवावी लागतात.

ऑलर्जीच्या टेस्टसाठी हिस्टामाईन हा पॉजिटिव कंट्रोल मानला जातो तर सलाइन हा निगेटिव कंट्रोल मानला जातो. ऑलर्जी टेस्ट पूर्वी ऑलर्जीसाठी घेतली जाणारी औषधे उदा. ऑन्टीहिस्टामिनीक कमीत कमी ७२ तास किंवा काही औषधे एक आठवडा बंद करणे गरजेचे आहे. काही मानसिक आजाराची औषधे (Tricyclic Antid) दोन आठवडे बंद करणे गरजेचे आहे. पित्ताची औषधे उदा. जिनेटिका,

(H2Blockers) एक दिवस अगोदर बंद कराव्यात. स्टिरॉइड ची इंजेक्शन्स, गोल्या काही दिवस अगोदर बंद करावीत. ऑलर्जी टेस्ट करताना बन्याच वे ला रिअँक्शन येऊ शकते. त्यासाठी क्लिनिकमध्ये अतिसिरिअस पेशेण्टला लागणाऱ्या सर्व सोयी उपलब्ध असाव्यात.

ज्यांना जास्त प्रमाणात दमा आहे किंवा दम्याच्या ऑटेंकमध्ये टेस्ट करणे शक्य नसते. पेशेण्टचा त्रास कमी झाल्यानंतरच ऑलर्जी टेस्ट करावी लागते. गरोदर स्वियामध्ये शक्यतो टेस्ट केली जात नाही.

हि ऑलर्जी टेस्ट हातावरती केली जाते. प्रथम हात डिसइन्फेक्टन्ट स्पिरिटने पुसून घेतला जातो त्यावर पेनने मार्क केले जाते. प्रत्येक मार्क च्या वर

ऑलर्जनचा एक थेंब ठेवणे व त्यामध्ये स्टिलेट किंवा सुईच्या टोकाने टोचले जाते. १५ ते २० मिनटानंतर टेस्टचे रिडींग घेतले जाते. ज्या पदार्थाना सुज येईल त्याचा व्यास मोजला जातो, हा साधारणता निगेटिव हे टेस्ट करताना टेस्ट करणाऱ्याचा अनुभव, ऑलर्जनचे प्रमाण व शुद्धता तसेच

इंजेक्शन तयार केलेला दिवस इ. गोष्टी खूप महत्वाच्या असतात. बन्याच वे ला इंजेक्शनच्या कंपनीप्रमाणे ऑलर्जी टेस्टमध्ये फरक दिसुन येतो. ऑलर्जनस २°C ते ८°C तापमानातच ठेवावी लागतात.

इनहलिशन टेस्ट:-

काही वेळा ज्या पदार्थाची ऑलर्जी आहे तो पदार्थ काही प्रमाणात हुगायला दिला जातो व पेशेण्टना त्याचा त्रास होतो का हे पाहिले जाते त्याला इनहलिशन टेस्ट असे म्हणतात.

दुसरी पद्धती म्हणजे रक्तातील ऑलर्जीची तपासणी. रक्तातील इओसिनोफिल (Eosinophil) चे प्रमाण वाढलेले असते. रक्तातील IgE ची तपासणी महत्वाची आहे. आपल्या शरिरात १७-४५० मायक्रोग्रॅम प्रत्येक मिलीला इतके प्रमाण असते. ऑलर्जीच्या पेशेण्टमध्ये हे प्रमाण वाढते. IgE Specific म्हणजे एखाद्या पदार्थाविरुद्ध किती IgE ची तपासणी महत्वाची आहे. आपल्या शरिरात १७-४५० मायक्रोग्रॅम प्रत्येक मिलीला इतके प्रमाण असते. ऑलर्जीच्या पेशेण्टमध्ये हे प्रमाण वाढते. IgE Specific म्हणजे एखाद्या पदार्थाविरुद्ध किती IgE ची तपासणी महत्वाची आहे. त्यांची तपासणी Allergodip Stick test द्वारे केली जाते.

ऑलर्जी डिपस्टिक टेस्ट:-

कॉम्प्युटरवर श्वासाची तपासणी (Pulmonary Function test):- दम्याच्या रुणांमध्ये ही टेस्ट केली जाते या तपासणीद्वारे श्वास नलिकेतुन किती श्वास जातो? किती वेगाने जातो? श्वासनलिकेस अडथळा आहे काय? फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी झाले आहे का? फुफ्फुसाची क्षमता किती आहे? श्वास आत घेण्यास त्रास आहे की बाहेर सोडण्यास इ. गोष्टीचा आलेख येतो. यावरून आपणास फुफ्फुसाचा आजार आहे की हृदयाचा याची सुद्धा माहिती मिळते.

संपादकीय...

पल्मनरी फंक्शन टेस्ट कशासाठी?

आपल्या फुफ्फुसामध्ये मोठ्या प्रमाणात जादा कार्यक्षमता असते. परंतु आजारपण व जखमा यामुळे ही कार्यक्षमता कमी होते. यामुळे पेशंटचे आयुष्य कमी होते किंवा त्रासाचे होते. जर एकाएकी कार्यक्षमता कमी झाली तर मृत्यु येतो परंतु हळ्हळू कमी झाली तर माणसाला आपल्या नेहमीच्या गोष्टी चालणे, फिरणे, पायन्या चढणे इ. मुश्किल होते. फुफ्फुसाची कार्यक्षमता मोजणे ही एक आयुर्विज्ञानातील गरज आहे.

या तपासणी द्वारे फुफ्फुसाची कार्यशक्ती व श्वासनलिकेच्या पोकळीची कल्पना येते. देवाने मनुष्याला भरपूर

काही लोकांना चालणे सुदृढा जड वाटू लागते. याला तीन गोष्टी जबाबदार असतात.

- १) शारिरिक कमकुवतपणा
- २) फुफ्फुसाचे आजार
- ३) हृदयाचे आजार
- ४) श्वासन यंत्रणेची कार्यक्षमता खालील गोष्टीसाठी तपासली जाते.
- ५) निदान-
- ६) फुफ्फुसाच्या आजाराचे निदान.
- ७) आजाराचे प्रमाण किंवा आहे.
- ८) आजार कोणत्या प्रकारचा आहे?
- ९) औषधोपचाराचे नियोजन
- १०) औषधाचे परिणामाचे आकलन



फुफ्फुसाचे आजार शोधणे

- १) छातीच्या श्वासक्रियेचे नंतर फुफ्फुसाची कार्यक्षमता पहाणे.
- २) विमाधारकांची तपासणी
- ३) कायदेशीर बाबीसाठी शारीरिक तपासणी
- ४) आजाराच्या भौगोलिकदृष्ट्या

ल १ ग त १ त .
म धु मे हर्ने ना
आ पल्याला
अ १ यु ष्य भ र

मधुमेहाशी सामना करण्याआगोदर त्याला स्वीकारणे गरजेचे आहे. हे कधीही सहज शक्य होणार नाही, पण आपल्या पद्धतीने हळ्हळू स्वीकारावे लागेल. आहारावर नियंत्रण, द्यायाम, इन्शुलिन, औषधे, वजन कमी ठेवणे तसेच नियमित रक्तातील साखर तपासणे या गोष्टी मधुमेह हाताळताना एकाच वेळी कराऱ्या लागतात.

स्वतःच्या आरोग्याची स्वतः काळजी घ्यायला शिकणे म्हणजे आपल्याला आरोग्यवान बनविणे. वैद्यकीय शास्त्रातील नवीन शोधांमुळे किंवा तरी लोक चांगले दिघायू झालेले आहेत. त्यामुळे भीती सोडून मधुमेहाबद्दल अधिकाधिक ज्ञान मिळवा व सुखी व्हा. बन्याचवेळा मधुमेहाचे पहिल्यांदा निदान झाल्यावर लोक भावनिक होतात व ते भावनेच्या चक्रातून वाहत जातात. हा आजार मलाच का झाला? हे वाटणे नैसर्गिक आहे. याच भावनांचा विचार करून तुम्ही सुखी जीवन जगू शकता.

आपल्याला मधुमेह आहे याकडे दुर्लक्ष करणे, ते मान्य नसणे, तसेच आपले निदान चुकीचे आहे. असा खोल्या समजूतीखाली राहणे किंवा तसा विचार करणे, काय करायचं, ते नंतर बघू आपल्याला तर काय कमी प्रमाणात साखर आहे, असा विचार करणे. आपण जेव्हा मधुमेहाचे निदान बराच काळ स्वीकारात नाही ते व्हा मधुमेहांमुळे दुर्लक्ष करण्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे

प्रमाणाचा विचार करणे.

फुफ्फुसामध्ये हवा आत किंवा जाते बाहेर किंवा जाते, हवा आत जाण्याचा वेग, बाहेर जाण्याचा वेग, हवेतील किंवा आॅक्सिजन शोषून घेतला जातो रक्तातील आॅक्सिजनचे व कार्बनडाय आॅक्साइडचे प्रमाण, फुफ्फुसाची घनता व वाढीव कार्यकरण्याची क्षमता या सर्व तपासणीला फुफ्फुसाची कार्य पद्धतीच्या तपासण्या “पल्मनरी फंक्शन टेस्ट” (PFT) असे म्हणतात.

स्पाय रोमेट्रीद्वारे श्वास नलिकेतून श्वास आत किंवा जाते. श्वासनलिका अंकुचन पावली आहे का? किंवा श्वास नलिकेत अडथळा आहे काय हे पाहिले जाते. फुफ्फुसाच्या कार्यपद्धतीत किंवा प्रमाणात फुफ्फुसाची लवचिकता आहे हे मोजले जाते. स्पायरोमेट्रीचे (PFT) चे मशिन कॉम्प्युटर प्रणालित नाही. याचेही निदान करता येते.

असून यामध्ये पेशेट्याने फक्त हवा फुंक्याची असते. कोणत्याही प्रकारचा त्रास या तपासणीत होत नाही किंवा कोणतेही इंजेक्शन दिले जात नाही. जसे कार्डिओग्रामवर हृदयाचे आलेख घेतले जातात तसे स्पायरोमेट्रीद्वारे फुफ्फुसाचे आलेख घेतले जातात.

पेशेट्याचा छातीचा कोणता आजार आहे हे शोधण्यासाठी या मशीनचा खूप उपयोग होतो. दमा किंवा अस्थमाचे निदान पूर्णपणे या मशीनवर केले जाते. या मशीनमुळे दमा व सी ओ पी डी या वेगवेगळ्या आजाराचे निदान होऊ शकते. काही पेशेट्याना या व्यतिरिक्त फुफ्फुसाच्या इतर आजाराने श्वास लागतो. उदा. इन्टरसिचियल लंग डिसिंज यामध्ये फुफ्फुसाची अंकुचन प्रसरण करण्याचे जे अवरण असते ते आतून खराब होते व आॅक्सिजन शोषून घेतला जात नाही. याचेही निदान करता येते.

मधुमेहाचे आव्हान स्वीकारता, निर्णय घेता त्यामुळे आपला आत्मसन्मान वाढू शकतो.

प्रत्येकाचा मधुमेह कधी सारखा नसतो, जसा प्रत्येक जण वेगळा असतो, तसेच प्रत्येकाचा मधुमेही वेगळाच असतो. प्रत्येकाचं उद्दीप्त व उपचार योजना भिन्न असते. प्रसिद्ध फिजिशियन सर विल्यम ऑस्लर यांनी म्हटले आहे, ‘विविधता ही जीवनाचे सत्य आहे ज्याप्रमाणे दोन माणसांचे शारीरिक ठेवणही सारखी असत नाही. एखाद्या आजारामुळे दोन वेगळ्या व्यक्तींच्या शारीरिक प्रतिक्रियासुदृढा सारख्या नसतात. बन्याच वेळा काहीना गोळ्या चालू असतात तर काहीना इन्शुलिन चालू असते. काही लोक मधुमेहासाठी काही औषधेही घेत नाहीत. मधुमेहाचा कालावधी आणि मधुमेहामुळे होणारी गुंतागुंत ही मात्र प्रत्येकाची वेगवेगळी असते. परंतु काही लोक आपल्या मधुमेहाची तुसन्याच्या मधुमेहाशी तुलना करतात.



ध्येय व काम आपण तितक्याच शक्तीने पूर्वासारखे करू शकतो. मधुमेहासंबंधी जेवढी जास्त जास्त माहिती मिळेल तेवढी घ्या. मधुमेहसंदर्भात एखाद्याने दिलेला सल्ला म्हणजे मधुमेहांच्या प्रश्नाचे उत्तर आहे असे होत नाही.

एक चिनी म्हण आहे, “हजारो किलोमीटरच्या प्रवासाची सुरु वात ही एका छोट या पावलापासून घेतो.” त्याप्रमाणे मधुमेहाची सुरु वात आपल्या आयुष्यात झाली आहे आणि तो आजार आयुष्यभराचा सोबती आहे हे आपण मान्य करायला हवे. ही वस्तुस्थिती भयानक, व पचवायला जड वाटते. कारण कालपर्यंत तर तुम्ही व्यवस्थित होतो; पण मधुमेह आहे हे समजेण म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने ठेवलेले एक पाऊल आहे. सुरवातीला आशावादी असणे थोडंसं कठीण आहे. आपल्या दैनंदिन जीवनात कराव्या लागणाऱ्या बदलांमुळे गोथळून जाऊ नका. तुम्ही हे हळ्हळू शिकाल की आपली काळजी कशी घ्यावी. आताचा विचार करा, दूरचा विचार

व्यायामाचे पालन केले नाही, वजन कमी केले नाही, धुप्रपान बंद केले नाही, औषधे घेतली नाहीत, डॉक्टरांची वेळेवर भेट घेतली नाही, तर त्यामुळे आपला आत्मविश्वास डगमगतो व प्रयत्न करणे सोडून देतो. जेव्हा तुम्हाला मधुमेह आहे असे सांगितले जात, तेव्हा आपल्याला किंवितीरी माहिती व सल्ले दिले जातात. हे सर्व ऐकल्याने आपण गोंधळून जातो. जीवनशैलीत घडणारे बदल अवघड वाटतात परंतु हे बदल करणे गरजेचे असते त्यासाठी आपल्याला अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी प्रेरणा घेणे, निर्णय घेतला जाणे, केलेला बदल टिकवणे व अंगवळणी पाडणे या तीन गोष्टी कराव्या लागतात.

मधुमेहात छोटे छोटे बदलही डोंगरासारखे काम करतात. म्हणजेच की थोडं वजन कमी केलं, आहार कमी केला व व्यायाम थोडा वाढवला तर मधुमेह ताब्यात राहिल. हे सर्व मनावर घ्या. झेपेल तेवढे करा. आवाक्यात आहे तेवढे करा व स्वस्थ जीवन जगा. आपण

* निविटिंग सुपर स्पेशलिटी *

डॉ. चंद्रकांत चव्हाण M.D. (Med.) DNB (Cardio)	पुणे	हृदयरोग तज्ज्ञ	दर रविवारी
डॉ. बिपीन मुंजाप्पा M.D., DNB, DM (Nephro)	मिरज	किंडनी विकार तज्ज्ञ	दर शनिवारी
डॉ. संदिप बाराटके M.D., Hem., MRCGP (UK)	पुणे	रक्त कॅन्सर तज्ज्ञ	दुसरा बुधवार तज्ज्ञ
डॉ. प्रविण पाटील MBBS, MRCGP(UK) CCT (LONDON)	पुणे	संधीवात तज्ज्ञ	चौथा बुधवार

श्रीरत्न हॉस्पिटल

सुपर मार्केटजवळ, शनिवार घेठ, कराड.

फोन (०२१६४) २२५९०९,

९९२२९५५१७६, ९८२२५९२३४७

दमा व अंलजी

दमा:- दमा म्हणजे श्वास लागणे, कोरडा खोकला येणे, छातीत घरघर करणे. दमा अनेक कारणांमुळे होतो. फुफुसाच्या आजारात दमा हे प्रमुख कारण आहे. फुफुसाचे दुसरे आजार म्हणजे ब्रॉन्कायटिस (Bronctitis), क्षयरोग (Tuberculosis),



न्युमोनिया, फ्ल्युरल इफ्युजन (Pleural effusion) म्हणजे छातीत पाणी साठणे असे अनेक आजार आहेत. हृदयाच्या अनेक आजारामुळे दम लागतो. उदा. इसचेमिक हार्ट डिसीज Ischemic Heart disease (हृदयाला रक्त पुरवठा क मी होणे), मायोकार्डीयल इन्फ्राक्शन (Myocardial Infarction) हृदयविकाराचा झटका, Cardiomegaly / CCF/ LVF (हृदयावर सुज येऊन आकुंचन प्रसरणाची क्षमता कमी होणे) तसेच Renal Failure (किंडनीचा आजार), ऑनिमिया (रक्तक्षय) इ. अनेक आजारामुळे दम लागतो. जर एवढ्या सगळ्या आजारामुळे दमा होत असेल तर कोणतेही एक औषध दम्यासाठी उपयोगी पडणार नाही. हे आपणाला कबूल असेलच. (उदा. हैदराबादचा मासा, कोजागीरीचे दुध) आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला दम लागत असेल तर वरील सर्व आजारातून कोणता एक आजार आहे हे माहीत होणे गरजेचे आहे व त्याप्रमाणे तपासण्या करणे महत्वाचे आहे.



जागतिक 'अस्थामा दिन' निमित्त सार्वदर्शन कथावाजा द्वां प्रवाह

यामध्ये अँलर्जीक
ब्रॉन्कियल अस्थमा
(Allergic Bronchial Asthma
म्हणजेच दमा) या

आजाराच्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

दम्यामध्ये आपल्या
श्वासनलिकेची रुंदी कमी होते.
नलिकेभोवतीचे स्नायू आकुंचन
पावतात. नलिकेत चिकट पातळ
द्रव तयार होतो.

कण भरपूर सापडतात.

३) पूर्ण घर झाडल्यानंतर बन्याच लोकांना श्वासाचा त्रास होतो कारण घरेसा, कोळ्याच्या जाळ्या जास्त दिवस ठेवलेले कपडे, अंथरुण या मध्ये डस्ट-माईटचे प्रमाण जास्त असते. डस्ट-माईट दोन प्रकारचे आहेत. D-farinac मुख्यत्वे अंथरुणावर वाढते D Peronyssinus याची वाढ धान्यावर होते. त्यामुळे धान्य पाकडणे, गोणीतून धान्य बाहेर काढणे चालु असताना बन्याच लोकांना त्रास होतो.

४) घरात मांजर, कुत्रा हे प्राणी पाळणे श्वासाच्या रुग्णांना त्रासदायक ठरते. कारण मांजर, कुत्रा यांची नियमीत स्वच्छता केली नाही तर त्यांच्या कातडीतून निघणाऱ्या कोँड्यामुळे काही लोकांना दमा होतो.

५) स्वयं पाक घरात झुरळ (Cockrouch), इतर किंडे भरपूर आढळतात. यांच्या विषेमुळे व मरणानंतर पंखातून बाहेर पडणाऱ्या कणांमुळे अलर्जीक प्रथिने हवेत पसरतात त्यामुळे अनेकांना दम्याच्या त्रास होतो.

६) कॉंग्रेस, गवत, हरली, तुणे,
ज्वारीचे परागकण, नारळाचे
परागकण, निलगिरी, बाभुळ,
तरवड, देवबाभळ, सुरु इ.
परागकणामध्ये अनेक लोकांना

७) धुर, धुळ, कारखान्याचे प्रदुषण

यामुळे अनेकांना त्रास होतो.
 ८) बच्याच लोकांना असे वाटते की
 आपणाला थंड पदार्थ, थंड हवा
 याची अऱ्लर्जी असते. परंतु तसे
 काही नसुन त्यामुळे आपल्या
 श्वासनलिकेतील आद्रता वाढते व
 श्वासनलिकेत ओलावा तयार होतो.
 त्यामुळे नेहमीच्या हवामानाला जे
 पदार्थ श्वसन नलिकेला चिकटत
 नाहीत. ते हवे तील पदार्थ
 श्वसननलिकेला चिकटतात व
 श्वासाचा त्रास होतो.

उदाः— जर आपण कोरड्या
पाईपमधून माती टाकली तर
चिकटत नाही. परंतु ओलसर
पाईपमधून चिकटते

रात्रीच्या १ वाजता एक पे शंट अतिसिरीयस अवस्थेत दवाखान्यात आणण्यात आला. त्याचदिवशी लग्न झालेली ती नववधू होती. तिला श्वासास खूप त्रास होत होता. हाताची बोटे, जिभ निळी पडली होती. हातपाय थंड होते. श्वासाचा वेग ३५ प्रति मिनिटापेक्षा जास्त होता. ती एक वाक्य सुद्धा एका वेळेला पूर्ण बोलू शकत नव्हती. तिला तात्काळ दम्याची औषधे चालू केली. इंजेक्शन, श्वासावाटेची नेहमीची औषधे दिली तरी सुद्धा त्रास कमी होत नव्हता. शे वटी अँडिनॅलीनचे इंजेक्शन कात्रीवाली दिले थोक्या

श्वासाचा वेग ३५ पैक्षा जास्त, ओठ, नखे, निळे पडलेली, शरीर थंड, सर्व अंगाला घाम सुटलेला, नाडीचे ठोके लागत नव्हते. मुलीच्या घशातून घरघर आवाज येत होता. पेशंटच्या नातेवाईकांनी सांगितले. ब्रेड व मध्य खाला होता. अँलर्जी टेस्ट केल्यानंतर समजले की, मुलीला सूर्यफुलाच्या परागकणांची अँलर्जी आहे. मधात असणाऱ्या परागकणामुळे मुलीला त्रास झाला होता.

खाण्यातील पदार्थाची अँलर्जी
काही लोकांना मासे, मटणे, डाळी
खाण्यात आल्यानंतर शवासास त्रास
होऊ शकतो. यामध्ये काही
अँलर्जिक प्रथिने असतात. प्रत्येक
माणूस आपल्या आयुष्याच्या ७०
वर्षांपर्यंत ५२ टन अन्न खात असतो.
आपण जर खरेटीसाठी मंडऱ्ऱ व

दुकानात गेल्यावर साधारणतः ६००० ते ८००० वेगवेगळ्या प्रकारची प्रथिने, शर्करा व स्निग्ध पदार्थ घरी घेऊन येतो. तरीसुद्धा खाण्याचे प्रकार व ॲलर्जी उद्भवण्याची संख्या विचारात घेतली तर ॲलर्जीचे प्रमाण फार कमी आहे. लहान मुलांमध्ये हे प्रमाण २ ते ७ टक्के आहे. मोठ्या माणसामध्ये २ ते ४ टक्के आहे. १८ ते २० टक्के माणसाना आयुष्यात एकदा तरी खाद्यपदार्थ ॲलर्जीचा अनुभव येतो.

बन्याच वेळा खाद्यपदार्थाच्या
 अॅलर्जीच्या चुकीच्या कल्पना
 असतात. काही पेशंट माझ्याकडे
 येऊन सांगतात, मला तंबाखू खाली
 की चक्र येते ही काही अॅलर्जी नाही
 कारण तंबाखुमधील निकोटीन हे
 मेंदूवर परिणाम करते, तसेच
 तंबाखुमुळे हृदयाचे ठोके वाढणे,
 रक्तवाहिन्या आकुंचन पावणे या
 साधारण किया घडत असतात.
 काहींची तक्रार असते की, मला थंड
 पाण्याची अॅलर्जी आहे, पण ही
 चकिची समजूत आहे. पाणी थंड

किंवा गरम त्याचे रासायनिक तत्व एकच असते परंतु पाण्याच्या तापमानामुळे घशाचे तापमान कमी होते व धुळीचे कण घशाला चिकटात व सर्दी खोकला होतो. तसेच ज्यावेळी आपण लिंबू सरबत, फळांचा रस किंवा आईसक्रिम खातो, त्यावेळी होत असते. त्या पदार्थाची अऱ्लर्जी असेलच असे

वेळानंतर श्वास कमी झाला परंतु
एवढा त्रास का झाला हे समजले
नाही. दुसऱ्या दिवशी आजाराविषये
सखोल माहिती घेतली तिला पूर्व
दहावीच्या परीक्षे च्या वे लॅट
निकालानंतर सुद्धा असाच त्रास झाल
होता. कारण ती नापास झाली होती.
सर्व श्वासाच्या तपासण्या व
अॅलर्जीच्या तपासण्या के ल्य
तपासणीनंतर निदान करण्यात आले.
'स्टेस इंडुसड अस्थमा' बऱ्याच
पेशेंटना मानसिक दबाव आल्यानंतर
श्वासाचा त्रास होतो. मानसिक ताण
ताणाव, हा दमा वाढविणारे एक
महत्त्वाचे कागण आवे



गुरुग्राव (दिल्ली) येथे फिजीशियनच्या परिषटेत

नाही. परंतु हे तापमानाचे परिणाम
असु शकतात. लहान मुलामध्ये
गाईच्या दुधाच्या अँलर्जीचे प्रमाण
जास्त आहे. वाटाणा शेंगदाणे,
चणाडाळ यांची अँलर्जी असणारे
अनेक रूपण आपणास सापडतात.
उदाहरणार्थ, एक पेशंट रात्री ९ नंतर
दवाखान्यात आणला त्यावेळी
पेशंटला खुप धाप लागत होती
आणि अंगावर गांदी उठल्या होत्या.
एकंदर मी सर्व काही विचारल्यानंतर
लक्षात आले की, आज लग्नात जेवण
झाल्यानंतर हा त्रास झाला. या
पेशंटविषयी आम्ही काही विचार
केला. अँलर्जी कदाचित डाळी किंवा
वापरलेल्या तेलाची असु शकेल.
परंतु दोन्ही पदार्थांना अँलर्जी आली
नाही. नंतर लाडूत वापरल्या
जाणाऱ्या कृत्रिम रंगाची अँलर्जी आहे
हे टेस्ट केल्यानंतर समजले.

ज्या लोकांना केळीची अऱ्लर्जी
असते त्यांना लॅटेकसची अऱ्लर्जी
असु शकते त्यामुळे हॅन्डग्लोज व
कंडोम वारताना काळजी घ्यावी .
खोट्या दागिण्यांची, निकेलची
अऱ्लर्जी अनेकांना येते. त्यामुळे
गव्याभोवती गांदी पुरळ उठातात व
आग होते. 'एखाद्या माणसाचे
स्वादिष्ट भोजन हे दुसऱ्यासाठी विष
असु शकते.' (लुकुटिस सन १६-
५५ ख्रिस्तपूर्व)

अॅलर्जी आणि शाळा:—

बळ्याच मुलांना शाळे त
गेल्यानंतर सर्दीचा त्रास होतो. मुख्य
केंद्र म्हणजे ग्रंथालय. ग्रंथालयात
अनेक पुस्तके वर्षानुवर्षे धुळ खात
पडलेली असतात. बन्याच वेळा
त्यावरचा धुरळा झाडला जातही
नाही. आपण ज्यावेळी अशी पुस्तके
हाताळतो. त्यावेळी त्यावर मोठ्या
प्रमाणात बुरशी वाढलेली असते.
त्याचे कण धुळीबरोबर आपल्या
श्वासनलिकेत जातात आणि शिंकारा
चालू होतात. यामध्ये कधी-कधी
डस्ट माईटचा सुदधा समावेश
असतो

काही शिक्षकांना खडूच्या धुळीचा त्रास होतो. याचे कारण म्हणजे कॅलिंग्डम कार्बोनेटमुळे आपल्या श्वासनलिकेत केमिकल इरिटेशन होत असते. अनेक शिक्षकांना हातावर भेगा पडून जखमा झालेल्या असतात. बहुदा हे कॉन्टॅक्ट डरमॅटेटिस (Contact Dermatitis) घालते.

दमा कसा टाळाल ? ? ?



घर:- १) दररोज फरशी पाण्याने किंवा साबन पाण्याने पुसून घ्या.
२) शक्य असेल तर व्हॅक्यूम क्लिनर वापरून गाई, उशा, पांधरूणे स्वच्छ करा.
३) शक्य तेवढी अंथरून, पांधरून उन्हात वाळवा.
४) पंखाच्या पाती वापरण्यापूर्वी स्वच्छ करा.
५) घराची झाडलोट, रंगरंगोटी, किटकनाशक फवारणी चालू असेल तर दम्याच्या रुग्णाला लांब ठेवा.
६) घरात लोकरी कारपेट, जेन, ऊलनचे कारपेट शक्यतो वापरू नका.
७) जर बाळाला दमा असेल तर त्याला कोप्यात खेळू देऊ नका.
८) दरवाजातील पायपूसनी रोजच्या रोज धूवून घ्या किंवा बदला.
९) जर खिड कीतून किंवा

दरवाज्यातून थंड हवा येत असेल तर बंद ठेवा.
१०) घरात भरपूर सूर्योप्रकाश येईल अशा खिडक्या ठेवा म्हणजे ओल राहणार नाही व बुरशी वाढणार नाही

११) घराभोवती पाण्याचा निचरा होईल याची दक्षता घ्या म्हणजे भिंती ओल्या राहणार नाहीत.
१२) शक्य होईल तितके पाळीव प्राणी घरात ठेऊ नका उदा. मांजर, कुत्रा, इ. कारण त्यांच्या कातडीवरील कोँड्यामुळे किंत्येक लोकांना दमा होऊ शकतो.
१३) घरात धूर कमी होईल अशी मांडनी करा. सिगारेट बिंडी घरात ओढू नका.
१४) घरात उद्बत्ती, धूप, अत्तरे चा कमी वापर करा.
१५) गाई उशांना प्लॅस्टिक पिशव्या करून घ्या
१६) शक्यतो कॉटवर झोपा जमीनीवर झोपू नका
१७) दम्याच्या लहान मुलांनी लोकरीच्या किंवा फरची खेळणी

खेळायला देऊ नका कारण सुक्ष्म जंतूची (Dustmite) त्यावर वाढ होते.

१८) घराभोवती कॉंप्रेस गवतासारखे वनस्पती वाढू देऊ नका.

प्रवास:- १) ज्यावेळी दोन चाकी वाहनावरून प्रवास करता त्यावेळी नाकाभोवती रुमाल गुंडाळा किंवा फिल्टर (Naval filter) वापरा

२) बसमधून, रेल्वे, कारमधून प्रवास करताना खिडक्या बंद करा.

३) बसमध्ये किंवा कारमध्ये सिगरेट ओढू नका

४) शक्य होईल तितके पाळीव प्राणी घरात ठेऊ नका उदा. मांजर, कुत्रा, इ. कारण त्यांच्या कातडीवरील कोँड्यामुळे किंत्येक लोकांना दमा होऊ शकतो.

५) घरात धूर कमी होईल अशी मांडनी करा. सिगारेट बिंडी घरात ओढू नका.

६) प्रवासात आपली सर्दीची व श्वासाची औषधे बरोबर घेण्यास विसरू नका.

७) शक्य असेल तर कोमट पाणी पिण्यासाठी वापरा

८) शॅम्पू किंवा साबन डोक्याला लावला तर पाठीमारे पडेल अशा तहेने अंघोळ करा.

९) अंघोळ केल्यानंतर लगेच केस वाळवा.

पेहराव:- १) केस फार वाढू देऊ नका

२) केसांना डाय (Dye) वापरू नका.

३) सेंट, अत्तरे वापरू नका.

४) कॉटनची कपडे वापरा

५) घडू कपडे, टाय वापरताना आपल्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्या.



दुरदर्शनवर मुलाखत देताना डॉ. संजय पवार

आहारात भरपूर दूध घ्या.

व्यायाम:- १) धावणे, दोरीच्या उड्या, डान्स, टेनिस हा व्यायाम समक्ष करावा. पोहण्यासाठी शक्य झाले तर कोमट पाण्यात स्विमिंग पूलचा वापर करावा.

२) काही वेगळे प्रयोग

३) खोल व लांब श्वास प्रत्येक ३ सेंकदाला घेणे

४) श्वासासाठी पोटाच्या स्नायूंच्या वापर करणे.

५) हातावर फुंकर मारणे, ओठाने हळूहळू श्वास घेणे, फुगा फुंकणे, बासरी वाजवणे.

६) योगासन : वज्जासन, ताडासन, भुजंगासन, मकरासन, शाशंकासन इ.



आकाशवानी सांगली केंद्रावर मुलाखत देताना डॉ. संजय पवार

१) आपला आजार काय आहे ?

२)

आजाराची उपचार पद्धती काय ?

३)

ती औषधे कशी के ठाहा व का घ्यावयाची ?

४)

यंत्र कसे कार्य करते ?

५)

यंत्राची काळजी काय घ्यायची ?

६)

ते स्वच्छ कसे ठेवायचे ?

७)

ते संपलेले कसे कळणारा ?

८)

इनाहलेशन उपचार पद्धती द्वारे अनेक औषधे दिली जातात.

९)

त्यामधील महत्वाची औषधे.

१०)

श्वास नलिका मोठी करणारी (Anti Inflammatory) बॅकलो मिथैसान, बुडॉकॉटॅंट फ्लुटिकासोन

११)

अंतूनी कोलिनजिंक (Anticholinergic) इप्राट्रोपियम, टायट्रोपियम

१२)

जंतूनाशक (Anti Biotics) टोब्रामायसिन

दम्यासाठी श्वासावाटे उपचार पद्धती

दम्यासाठी बरीच औषधे वेगवेगळ्या पद्धतीने दिली जातात



श्वासावाटे, तोंडावाटे, इंजेक्शन इत्यादी प्रकारे दम्याची औषधे दिली जातात. सध्या श्वासाद्वारे द्यावयाच्या औषधांचा फायदा जास्त होतो. असे संशोधनाद्वारे सिद्ध केलेले आहे. जर श्वासावाटे औषधे दिली तर ती पूर्णपणे फुफ्फुसात जातात आणि त्याचा फरक तात्काळ दिसायला लागतो परंतु जर तोंडावाटे आपण गोळ्या घेतल्या त्या प्रथम आतळ्यात आहेत. काही काही पद्धती दिल्या आहेत.

शोषुन घेतल्या जातात. त्यानंतर रक्तात औषध मिसळते व पुन्हा ते फुफ्फुसा पर्यंत पोहचते यामध्ये खूप वेळ जातो त्यामुळे श्वासावाटे द्यावयाची औषधे दम्याच्या उपचारात महत्वाची आहेत. यांना साईड इफेक्ट्स कमी आहेत. कारण ही औषधे फारसी रक्तात शोषुन घेतली जात नाहीत. जसे आपण पायात जखम झाली तर मलम पायाला लावतो त्याप्रमाणे श्वासाच्या आजारात श्वासावाटे औषधे देण गरजेचे आहे. श्वासाची औषधे फुफ्फुसापर्यंत पोहचते त्याचबरोबर श्वासाचा वेग सुद्धा महत्वाचा असतो. श्वासावाटे औषध देण्यासाठी वेगवेगळी मशीनस वापरली जातात त्यामध्ये अगदी जास्त प्रमाणात वापरले जाणारे यंत्रे

१) रोटोहेलर, २) इनाहलर, ३) डिस्कहेलर, ४) टर्बोहेलर, ५) डिस्क्स, ६) नेबुलायझर ही यंत्रे व्यवस्थित वापरली तर त्याचा फरक पेशंटला पडतो जर ती वापरायला जमली नाहीत तर मात्र पेशंटला काही फरक पडत नाही पेशंटने हि यंत्रे व्यवस्थित वापरण्यासाठी. पेशंटला खालील गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे. बन्याच पेशंटना ही औषधे व्यवस्थित घेता येत नाहीत. आरोग्याचा वापर बरोबर होण्यासाठी आहेत.

‘आरोग्य शिक्षणातून समाजकार्य’

हा अंक विद्यार्थी, डॉक्टर, पेशेवर यांच्यासाठी असून आपण तो नोटीस बोर्डवरील लावला तर सर्वांना फयदा होईल. आपल्या काही सूचना, प्रश्न आम्हास कळवू शकता.

वर्गणीदाराचे नाव -

पत्ता -

पिन कोड नं. _____ फोन नं. _____

वार्षिक वर्गणी रु. ६०/-

‘श्रीरत्न स्पंदन’ चे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी कृपया पुढील पत्त्यावर रु. ६०/- मनिअॉर्डर किंवा डी. डी. पाठवावा. तसेच आपले आरोग्यसंबंधीचे लेख/शंका / ‘स्पंदन’ मध्ये निःशुल्क छापण्यासाठी पाठवू शकता.

पाठविण्याचा पत्ता - ‘श्रीरत्न स्पंदन’ श्रीरत्न हॉस्पिटल आणि कार्डिओथोरॉसिक सेंटर, सुपर मार्केट शेजारी, कराड, जि. सातारा, महाराष्ट्र ४११११० यांनी ‘लीना प्रिंटिंग प्रेस’, ११५ शुक्रवार पेठ, कराड, ता. कराड. जि. सातारा महाराष्ट्र ४११११० येथे छापून. ‘श्रीरत्न हॉस्पिटल’, शनिवार पेठ, ता. कराड, जि. सातारा महाराष्ट्र ४११११० येथून प्रसिद्ध केले. रज. नं. MAHMAR/2010/36200